

32. zu nahe treten; stark sein; nehmen; wohnen 31, v. l.; vgl. पिष् caus.  
— Vgl. पेस्, विस्, वेस्, विश्, वेश्.

पिस्पन् (vom desid. von स्पर्श्) adj. zu berühren im Begriff stehend: नलम् so v. a. im Begriff stehend in's Wasser zu gehen, sich abzuwaschen MBu. 12, 8338.

पिक्लित (partic. praet. pass. von 1. धा mit पि = श्रिय; s. das.) n. Bez. einer Redefigur: versteckte Andeutung, durch welche man einem Andern zu verstehen giebt, dass man sein Geheimniß kenne: पिक्लितं परवातातश्चातुः साकूततचेष्टितम् KUVALAJ. 146, a.

1. पी. पी॑पते trinken DAHTRP. 26, 32. तदायोगत तत्तेऽराजा वारिमयम् MBu. 3, 13611. Andere Formen, die gleichfalls auf पी zurückgeführt werden könnten, wie पीता, पीय, पीत s. u. 1. पा.

2. पी, पि, प्या (प्यै) DAHTRP. 22, 68. प्याप् 14, 17; प्यैते RV. 1, 164, 25. पियान 79, 3. reduplicirte Formen im Veda: पीपिहृ, पियत्तम्, पीपेस्, श्रीपेत्, श्रीपेम्, पीपयत्, पीपयत्तम्, partic. पीपैयन्, श्रीपैयत्, partic. पी॑प्यान्; in der späteren Sprache, aber auch ved. प्यापते (ohne praepl. nur im BHATT.) ; perf. ved. पी॑पैय, पी॑पैय, पिययुम्, पिययुस्; ved. und in der späteren Sprache पिये P 6, 1, 29. Vop. 8, 118. पियाते, पियिरे P., Sch.; aor. श्रीप्यापि und श्रीप्यापिष्ठ 3, 1, 61. Vop. 8, 117. श्रीप्याप्ति 46, 117. श्रीप्यासीपाहि (VS. 2, 14. ČĀNKA. Ča. 1, 12, 12. GRBS. 2, 10 und wohl auch AV. 7, 81, 5, wo die Hdschrr. प्याशीपाहि lesen); partic. पीत (ved. ; s. u. श्री, पीन und प्यान P. 6, 1, 28 nebst Vārtt. Vop. 26, 88, 89, 116. 1) schwellen, strotzen; voll sein, übersättigen (वृद्धि DAHTRP.): पीपाप्य धेनुर्दीर्घं धृविर्द् RV. 1, 153, 3. 10, 133, 7. मेघः 1, 181, 3. स्तनाविव पियतं बीत्रसे नः 2, 39, 6. उते श्रैस्मै पीपयतः समीची 27, 15. श्रीपश्चित्पियु स्तर्योऽन गावः 7, 23, 4. 27, 4. याका च यत्र पीपयन्नक्षा च 65, 2. पाः 9, 6, 7. पयसा 4, 3, 9. त्रित्रि नव्योऽन न पीपिः 16, 21. वसुवना सदृ पीपैय द्राप्रुषे VĀLAKB. 2, 6. धीर्घीपाप् RV. 2, 2, 9. पीपाप्य स श्रवस्मा मत्येषु 6, 10, 3. partic. perf. पीपिव्यम्, f. पियुषी strotzend, voll, überlaufend, triefend; mit gen. und acc.: स्तन RV. 7, 96, 6. धेनु 2, 32, 3. पियुषी पाः 13, 1. धेनुर्न वृत्तं पवृ-सप्त पियुषी 16, 8. धनम् 8, 7, 19. इ॒ष 7, 3, 13, 25. 9, 86, 18. 10, 143, 6. शिष्यु न पियुषीव वेत्त सिन्तुः 1, 186, 5. मधोर्धूतस्य पियुषीम् 8, 6, 43. 19, 84, 5. med.: उत वा गाव् श्रापन्न पीपयत् देवीः 1, 183, 4. 5, 34, 9. स्तनं न मधः पीपयत् वाजः 1, 169, 4. 181, 5, 6. श्रीपीपयत् धेनवा न सूर्यः 7, 36, 3. पर्वीरेका श्रद्धयत्पीप्याना: 3, 1, 10. 10, 102, 11. निते नसै पीप्यानवे योपि wie ein Weib mit voller Brust 3, 33, 10. Nin. 2, 27. अतायस्पोतमं सहमप्यापि कृतकृत्यवत् BHATT. 6, 33. partic. पीन fell, feist, dick AK. 3, 2, 10. H. 448. HALJJ. 2, 187. von verschiedenen Körpertheilen MBu. 3, 2196. 2393. 7, 33, 13. R. 1, 1, 13, 9, 38. VARĀH. BRB. S. 58, 32, 67, 27. KATHĀS. 4, 6. BRAHMA P. 30, 19. KĀURAP. 2. P. 6, 1, 28, Sch. VJUTP. 12. क्लारश पीनतरलः mit einem grossen Mittelstein HARIV. 5436. पीनः oder प्यानः स्वेदः dicker Schweiß Vop. 26, 116. — 2) trans. schwollen —, strotzen machen; überlaufen machen, übersättigen: श्रीमिव (wohl verderbt aus श्रस्त्रमिव) पियत धेनुर्धनि RV. 2, 34, 6. त्वं न इ॒षमपो न पीपयः 1, 63, 8. सोम् 8, 1, 19. शयवै पियुर्धुर्गम् 4, 116, 22. पियुतं पाः 9, 19, 2, 5, 71, 2. धियैं पीपयत् पर्यसेव धेनुम् 10, 64, 12, 16. ऋतमत्र नक्षिरस्मा श्रीपेत् 31, 4. श्रीपेमेल वश्चिराम् 8, 53, 7, 88, 1. इ॒मा ब्रह्मा पीपिक्षि सैभगाय VS. 14, 2. — intens. पीपयते P. 6, 1, 29. Vop. 8, 118.

— श्रभि med. schwollen, strotzen: या: मुष्पैत्त मुडुधाः: मुधारा श्रभि स्वेन पर्यसा पीप्याना: RV. 7, 36, 6.  
— श्रा med., nur einzelne vedische Formen aus पी, gewöhnlich aus प्या gebildet. 1) anschwellen, gähnen, steigen (von Flüssigkeiten); sich füllen; voll —, kräftig —, reich werden an (instr.): श्राप्याप्यमानो श्रमृतां प्राप्तं सोम RV. 1, 91, 18. श्रा प्याप्यतामुसिवा हृव्यसूदः 93, 12. श्राप्याप्यानं प्रकृतमन्धः 4, 27, 5. श्राप्याप्यमाना: प्रजया धनेन 10, 18, 2. यह्वा देव प्रपिवत्सि तत् श्रा प्याप्यते पुनः 85, 5. एषा ते श्रमे समितया वर्धस्व च चं प्याप्यस्व VS. 2, 14, 38, 21. मनस्तु श्रा प्याप्यताम् 6, 15. श्रंप्रिवा प्याप्यतामयम् AV. 5, 29, 12, 6, 78, 1, 12, 3, 20. श्रा वर्यं प्याप्यतिमहि गोमिष्ठैः 7, 81, 5. ČAT. BA. 1, 6, 8, 17, 4, 9, 12, 8, 2, 2. (सोम) श्राप्याप्यस्वाप्यताम् 14, 9, 1, 19. TBR. 3, 1, 4, 3 in Z. f. d. K. d. M. 7, 266. त्रीणि श्रोतांसि पान्यस्मिन्नाप्याप्यते पुनः पुनः: MBu. 14, 939. श्राङ्कृत्याप्याप्यते सूर्यः J: ēn. 3, 71. श्रीव्योपाप्यं तु भगवान्यम किंचित्करोतु सः — पेनाप्याप्ये HARIV. 14376. partic. श्रीपीत schwellend, strotzend, voll: श्रंशवः RV. 8, 9, 19. श्रीपीत AV. 9, 1, 9. ČAT. BA. 4, 6, 2, 18. AIT. BA. 1, 17. गा MBu. 1, 3934. श्रन्धु, ऊधस् P. 6, 1, 28, Vārtt. (nach den Erklärern श्रापीत m. = श्रन्धु, श्रापीत n. = ऊधस्; vgl. u. श्रापीत). Vop. 26, 117. श्राप्यानश्चन्द्रमा: P. 6, 1, 28, Sch. श्राप्यानस्कन्धक-एठास BHATT. 5, 56. श्राप्यानं हिमोत्तेण (उपवनम्) 9, 2. Vgl. श्राप्याप्य. — 2) voll machen, kräftigen: श्राप्याप्यं तपसा तेजसा माम् MBu. 3, 508. — caus. Etwas anschwellen, voll machen, ergänzen; auffüllen, begießen (namentlich mit Wasser des Soma, इलेन प्रोत्तणमाप्याप्यनम् Sā. zu AIT. BA. 1, 26); nähren, kräftigen, beleben, erfrischen, erquicken, ernuntern: श्रंग्रम् TS. 2, 3, 5, 3. श्रति वा एते पूर्णमास श्रामीवास्योप्या प्याप्यति 5, 2, 5, 3, 2, 2, 1. राजानम् AIT. BA. 1, 26, 3, 32. कथं पञ्चं पुनरप्याप्यते ČAT. BA. 1, 5, 2, 24. श्रियम् 8, 2, 2. पद्मा मधु मधुकृत श्राप्याप्ययुः 3, 4, 8, 14, 16, 8, 2, 2. ĀCV. ČA. 4, 5. चमसम् AIT. BA. 7, 33. technisch auch von dem blossen Aufsagen der auf das श्राप्याप्य des Soma bezüglichen Sprüche, unter bestimmten Manipulationen mit der Schale; daher nach den Comm. so v. a. स्पर्श् श्रालम् KĀR. ČA. 8, 2, 6. Schol. zu 9, 12, 5. ČĀNKA. ČA. 7, 5, 17, 20. — रेतः Suča. 1, 17, 9. वाचम् ČAT. BA. 4, 6, 9, 6. तेजसा तव तेजश्च विजुरप्याप्यिष्ठति MBu. 3, 13542. पश्चीप्याद्विकैशीव नित्यप्याप्यति नः (मानुषा): HARIV. 7276. ततः प्राणः प्राङ्गभूत्याचमाप्याप्यतिर्मुहृसि MBu. 14, 647. तपोयोगबलेनैनमाप्याप्यिष्ठमुहृसि R. 1, 28, 30 (29, 19 GORR.). सोमः स्वरश्चिमिः श्रीतैवैर्णद्यैषधिमनवान्। श्राप्याप्यनदा MĀBK. P. 17, 12, 27, 22 (Spr. 2331). 116, 21. Mēch. 45. RĀGA-TAB. 3, 66 (verbinde mit der Calc. Ausg. क्लाप्याप्या०. 4, 48. BHĀG. P. 4, 16, 9. med.: स श्रात्मन एवाप्ये स्तनयोः पद्म श्राप्याप्ययो चक्रे ČAT. BA. 2, 8, 1, 3, 3, 9, 1, 3. fg. तुत्तामान् तटृस्तुतान् — पिएडोकप्रदनेन — सदाप्याप्यते MĀBK. P. 26, 31. pass.: श्राप्याप्यते सोमः Suča. 1, 19, 12, 14. गर्भः 367, 12. तेन इंतु-राप्याप्यते MĀBK. P. 10, 73. fg. 99, 33, 25. श्राप्याप्यित ČĀNKA. ČA. 7, 7, 3. (ये): तपी चाप्याप्यितः सोमः M. 9, 314 सैव कात्तिमन्नाश्राप्याप्यिता व्युतिः Sā. D. 130. श्राप्याप्याप्यित इव wie eine Krankheit, die man Ueberhand hat nehmen lassen, MBu. 2, 1960. (गर्भः) श्राप्याप्यिते गोभि: शतधा वर्वृष्टे श्रेतः BRAHMA-P. in LA. 59, 14. दमपत्यापि भर्तारमासाश्राप्याप्यिता भृशम्। श्रधंसात्तस्येव तोषं प्राप्य वसुंधरा || MBu. 3, 3007. शिशिरतैर्वापुभिराप्याप्यितशरीरः PĀNKAT. 9, 5, 162, 10. HIT. 25, 2. (श्रक्रिः) देवाप्याप्यित श्राकृष्टे ermuntert MBu. 12, 10148. — Vgl. श्राप्याप्य.